

७ महाराष्ट्र बटालियन, राष्ट्रीय छात्र सेना, नाशिक च्या कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकाम खर्चासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक : राछासे-२०१८/प्र.क्र.२९/क्रीयुसे -३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख : ३० मार्च, २०२३.

वाचा:-

- १) शासनाचा समक्रमांकाचा शासन निर्णय दिनांक २२/०९/२०२१
- २) शासनाचा समक्रमांकाचा शासन निर्णय दिनांक २१/१२/२०२१
- ३) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे क्र.राछासे/इमारत व दुरुस्तीसाठी/२०२१-२२/का-५/५४०४, दिनांक १२/१२/२०२२ चे पत्र
- ४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. पुनर्वि२८२२/प्र.क्र.५८/अर्थसंकल्प, दिनांक ३०/०३/२०२३

प्रस्तावना :-

७ महाराष्ट्र बटालियन, राष्ट्रीय छात्र सेना, नाशिक कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी ₹ १०,७१,४४,३४२/- (अक्षरी रूपये दहा कोटी एकाहत्तर लक्ष चव्वेचाळीस हजार तीनशे बेचाळीस फक्त) इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. सदर बांधकामासाठी संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये ₹ ६.०० कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला होता. यापैकी ₹ ३.०० कोटी इतका निधी खर्च करण्यात आला असून आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांनी संदर्भ क्र.३ येथील पत्रान्वये सदर बांधकामासाठी ₹ ३.०० कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शासनाच्या संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयानुसार विभागाच्या “ई-४, ०१ सर्वसाधारण शिक्षण, २०२, माध्यमिक व शिक्षण (००) (००) (०३) महाराष्ट्र जवाहर बालभवनाचे बांधकाम (कार्यक्रम), ५३ मोठी बांधकामे (४२०२ ६२९९)” या लेखाशीर्षमधून “४२०२, शिक्षण, क्रीडा, कला व संस्कृती यावरील खर्च ०१ सर्वसाधारण शिक्षण-२०२ माध्यमिक शिक्षण (०४) शिक्षण उपसंचालक व शिक्षण विभागाच्या कार्यालय इमारतीचे बांधकाम (कार्यक्रम) ५३ मोठी बांधकामे (४२०२ ६२२८)” या लेखाशीर्षांतर्गत ₹ ३.०० कोटी इतका निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

७ महाराष्ट्र बटालियन, राष्ट्रीय छात्र सेना, नाशिक कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी रु. ३.०० कोटी (अक्षरी रूपये तीन कोटी फक्त) इतका निधी मंजूर व वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. उपरोक्त संदर्भात होणारा खर्च “४२०२, शिक्षण, क्रीडा, कला व संस्कृती यावरील खर्च ०१ सर्वसाधारण शिक्षण-२०२ माध्यमिक शिक्षण (०४) शिक्षण उपसंचालक व शिक्षण विभागाच्या कार्यालय इमारतीचे बांधकाम (कार्यक्रम) ५३ मोठी बांधकामे (४२०२ ६२२८)” या लेखाशिर्षाखाली मंजूर तरतूदीमधून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक दिनांक १६/३/२०२३ मधील सूचनांना अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी समादेशक अधिकारी, ७ महाराष्ट्र बटालियन, राष्ट्रीय छात्र सेना, नाशिक यांना आंहरण व संवितरण अधिकारी तर आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३८५/व्यय-५, दि. २८/०३/२०२३ व नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक १३५/१४७१, दि.२३/०३/२०२३ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०३३०१५०६२१७६२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ज्ञानेश्वर आव्हाड)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, राजभवन, मुंबई यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे प्रधान सचिव,
३. मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे प्रधान सचिव,
४. मा.मंत्री (क्रीडा व युवक कल्याण), यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
५. मा.विरोधी पक्षनेता (विधानसभा / विधानपरिषद) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
६. सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य, विधानमंडळ, मुंबई,
७. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
८. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई,
९. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे,
१०. अतिरिक्त महासंचालक, राष्ट्रीय छात्र सेना, मुंबई,
११. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर,

१२. महालेखापाल (लेखा व परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर,
१३. वित्त विभाग (व्यय-५)/नियोजन विभाग(का.१४७१), मंत्रालय, मुंबई,
१४. उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा, नाशिक विभाग, नाशिक (संचालनालयामार्फत)
१५. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक (संचालनालयामार्फत)
१६. अर्थसंकल्प कार्यासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१७. गट प्रमुख, गट मुख्यालय, राष्ट्रीय छात्रसेना, नाशिक,
१८. निवडनस्ती, क्रीयुसे-३